

ह्या क्षणास त्सित्सीथचे चार दोरे एकत्रित करून, ते आपल्या डाव्या हाताच्या चौथ्या व पाचव्या बोटांत धरून, ती वेनेएमानीम वेनेहेमादीम लाआद शब्दापर्यंत हृदयाजवळ ठेवावी.

मेआरवा कानफोथ कोल-हाआरेत्स, उशव्होर ओल हाग्गोईम मेआल त्सावारेनू, वेहोलीखेनू मेहेरा कोममिय्युथ लेआरत्सेनू. की एल पोएल येशुओथ आत्ता, उव्हानू बाहारता मिकोल-आम वेलाशोन, वेकेराव्हतानू मालकेनू लेशिमखा हाग्गादोल बेआहाव्हा लेहोदोथ लाख उलयाहेदखा लेयिरआ उलआहाव्हा एथ-शिमखा. बारुख आत्ता आदोनाय हाबोहेर बेआम्मो इसराएल बेआहाव्हा.

शेमा इसराएल, आदोनाय एलोहेनू,
आदोनाय । एहाद.

मंद स्वरात म्हणावे: बारुख, शेम केव्होद मालखूथो, लेओलाम वाएद.

शेमा इसराएल, हे इसराएला, ऐक; परमेश्वर
आपला देव आहे, परमेश्वर एकच आहे.

बारुख, शेम - त्याच्या राज्याच्या गौरवाचें नाम सदासर्वकाळ धन्य असो.

At this point gather the four tzitziyoth of the tallith gadol between the fourth and fifth fingers of the left hand and hold them against the heart until after reciting the words "וְנִצְּנִים וְנִחְמְדִים לְעַד" on page 207.

קוּמְמִיּוֹת לְאַרְצֵנוּ. כִּי אֵל פּוֹעֵל יְשׁוּעוֹת אַתָּה
וּבְנוּ בְּחֶרֶת מְכַל-עַם וְלָשׁוֹן. וְקָרַבְתָּנוּ מִלְּכֵנוּ
לְשִׁמְךָ הַגָּדוֹל בְּאַהֲבָה לְהוֹדוֹת לָךְ וּלְיִתְדֶךָ,
לְיִרְאָה וּלְאַהֲבָה אֶת-שִׁמְךָ: בְּרוּךְ אַתָּה יְהוָה
יְאֵהֲרֹנְהוּ, הַבּוֹחֵר בְּעַמּוֹ יִשְׂרָאֵל בְּאַהֲבָה:

שְׁמַע יִשְׂרָאֵל יְהוָה יְאֵהֲרֹנְהוּ אֱלֹהֵינוּ
יְהוָה יְאֵהֲרֹנְהוּ | אֶחָד:

Pause, then say in an undertone

בְּרוּךְ, שֵׁם כְּבוֹד מְלְכוּתוֹ, לְעוֹלָם וָעֶד:

देव तुच आहेस, तूं आम्हांस सर्व लोकांतून व सर्व भाषांच्या राष्ट्र्यांच्या निवडून घेतले. आणि आम्ही तुझे स्तवन करावे, तुझे एकत्व मानावे, आणि तुझ्या नावांचे भय धरून त्याजवर प्रिती करावी. म्हणून हे आमच्या राजा, प्रितीने तूं आम्हांस आपल्या थोर नामाजवळ घेतले आहेस. हे परमेश्वरा, आपले लोक इसराएल यांस प्रितीने निवडून घेणाऱ्यां तूं धन्य आहेस.